

केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या सौर पार्क  
प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी समिती  
गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग  
शासन निर्णय क्रमांक: अपाऊ-२०१६/प्र.क्र.४०४/ऊर्जा-७  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख: ०४ नोव्हेंबर, २०१६.

**वाचा:-**

- १) शासन निर्णय क्रमांक: उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/ऊर्जा-७,  
दिनांक २० जुलै, २०१५.
- २) शासन निर्णय क्रमांक: उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/  
भाग-८/ऊर्जा-७, दिनांक ०९ सप्टेंबर, २०१५.
- ३) नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, नवीदिल्ली यांचेकडील पत्र क्र.३०/२६/  
२०१४-१५/एनएसएम, दिनांक १२ डिसेंबर, २०१४.

**प्रस्तावना:-**

नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने अशा ऊर्जा स्रोतांद्वारे देशात १७५ गिगॅवॅट एवढी वीज निर्मिती सन २०२२ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट जाहीर केलेले आहे. यामध्ये १०० गिगॅवॅट एवढी क्षमता सौर ऊर्जेसाठी ठेवली आहे. तेव्हा, सौर ऊर्जा निर्मितीस चालना देण्याकरिता राज्यामध्ये योग्य कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

वरील बाबीचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून पारेषण संलग्न वीज निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक २० जुलै, २०१५ रोजी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरण-२०१५ जाहीर केले आहे. सदर धोरणांतर्गत राज्यात ७५०० मे.वॅ.क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सन २०२० पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये संदर्भित क्र.३ अन्वये केंद्र शासनाने "सोलर पार्क व अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट" ही योजना जाहीर केली आहे. सदर योजनेतर्गत राज्यात प्रत्येकी ५०० मे.वॅ.क्षमतेच्या ०३ सौर पार्क प्रकल्पांना केंद्र शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे. अशा ५०० मे.वॅ.क्षमतेच्या एका सौर ऊर्जा पार्कसाठी अंदाजे १००० हेक्टर (२५०० एकर) जमिनीची आवश्यकता असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी करताना व त्या ठिकाणी आवश्यक सेवा-सुविधा विकसित करण्याकरिता खर्चदेखील मोठ्या प्रमाणात होतो. अशा स्थितीतदेखील सौर पार्कमध्ये प्रकल्प उभारणाऱ्या सौर प्रकल्प गुंतवणूकदारास रास्त दरात जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. सदर योजनेतर्गत सौर पार्क विकासकांनी अनाटायी उत्पन्न मिळविणे अपेक्षित नाही.

याकरिता सौर पार्क योजनेअंतर्गत प्रकल्प गुंतवणूकदारांना योग्य दरात जागा मिळण्यासाठी सौर पार्कमधील जमिनीचे दर ठरविण्यासाठी शासन स्तरावर समिती गठीत करावी असे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी दिनांक १ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या पत्रान्वये राज्य शासनास सुचविले आहे. त्याअनुषंगाने सौर पार्क योजनेची योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

### शासन निर्णय:-

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यात सौर पार्क योजनेची अंमलबजावणी योग्यप्रकारे करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे:-

- |   |   |             |
|---|---|-------------|
| १. प्रधान सचिव (ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा) | - | अध्यक्ष,    |
| २. महासंचालक, महाऊर्जा                        | - | सदस्य,      |
| ३. व्यवस्थापकीय संचालक, महावितरण              | - | सदस्य,      |
| ४. व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण             | - | सदस्य,      |
| ५. व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती           | - | सदस्य,      |
| ६. उप सचिव (ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा)     | - | सदस्य,      |
| ७. उप सचिव, महसूल विभाग                       | - | सदस्य,      |
| ८. संचालक (संचलन), महावितरण                   | - | सदस्य,      |
| ९. संचालक (संचलन), महापारेषण                  | - | सदस्य,      |
| १०. संचालक (संचलन), महानिर्मिती               | - | सदस्य,      |
| ११. महाव्यवस्थापक (ऊ.नि.२), महाऊर्जा          | - | सदस्य सचिव. |

सदरहू समितीने वर नमूद केल्यानुसार केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या सौर पार्क संदर्भात कार्यवाही हाती घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल शिफारशीसह शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११०४१३०९३८२५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.मा. आत्राम)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

२. मा.मंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, मंत्रालय, मुंबई.
३. मा.प्रधान सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सुत्रधार कंपनी मर्या., मुंबई.
५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., मुंबई.
६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या., मुंबई.
७. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे.
८. सदरहु समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि सदस्य सचिव.
९. निवड नस्ती-ऊर्जा-७ कार्यासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.